

पुनर्मापक!

Name **PIPLA**

Plot No. **1 TO 76** Kh. No.: **44B**

Project : \_\_\_\_\_



**BHUMESH**  
R E A L T O R S

36, Ramkrishna Nagar, Opp. Tajshree Honda, Deo Nagar, Nagpur - 440 015

Tel. : (0712) - 2222712 | [www.Bhumeshrealtors.com](http://www.Bhumeshrealtors.com)



# कार्यालय नगर पंचायत बेसा-पिपळा

ता. नागपूर, जि. नागपूर email:-npbesapipla@gmail.com

जा.क्र.न.प.बे.पि./न.र.वि./भु.मुक्त.२०२४/२०२४  
दिनांक - २३/०२/२०२४.

प्रति,

१. श्री. संजय नागोराव पैदलवार
  २. श्री. नितीश रमेशचंद्र चोरडिया
  ३. श्री. शिषीर शंकरराव दिवटे
  ४. श्री. चारुदत्त ताराचंद लक्षणे
- रा. शंकर नगर रोड, नागपूर.

विषय:- मौजा:- पिपळा, खसरा क्रमांक ४४/बी, तह. नागपूर (ग्रा.) जि. नागपूर क्षेत्र २.२९ हे. आर. (२२९००.०० चौ.मी.) ७/१२ प्रमाणे व २४१००.०० चौ. मी. ('क' प्रत नुसार) जागेवरील मंजूर अभिन्यासातील भूखंड मुक्त करण्याबाबत.

- संदर्भ :- १) आपला या कार्यालयास अर्ज क्र. १११४, दिनांक :- १३/०२/२०२४.  
२) या कार्यालयाचे पत्र क्र. १९५०, दिनांक:- २४/०१/२०२४  
३) नगर पंचायत बेसा-पिपळा सोबत विकासकाने केलेला विकास करारनामा दि. १९/०१/२०२४.

मौजा:- पिपळा, खसरा क्रमांक ४४/बी, जागेस अंतिम अभिन्यास मंजूरी संदर्भ क्र २ अन्वये या कार्यालया मार्फत देण्यात आलेली आहे. विकासकाने सदर अभिन्यासातील विकास कामे करण्याचा करारनामा नगर पंचायत कार्यालया सोबत केलेला आहे. सदर करारनामा चे तरतूद क्र. १७ (a) मध्ये नमूद असल्या प्रमाणे एकूण भूखंडा खालील क्षेत्रा पैकी २०% भूखंड क्षेत्र विकण्यासाठी विकासकास मुभा दिलेली आहे. सबब खालील नमूद भूखंड मुक्त करण्यात येत असून सदर भूखंडाची विक्री विकासकास करता येईल. तसेच संदर्भ ३ मधील विकास करारनामाच्या सर्व अटी व शर्ती अर्जदारास बंधनकारक राहिल.

## भूखंडाचे विवरण

अनु. क्र.	भूखंड क्र.	भूखंडाचे मोजमाप (चौ. मी.)	भूखंडाचे क्षेत्रफळ (चौ. मी.)	स्ता गोलाईत क्षेत्र (चौ. मी.)	भूखंडाचे एकूण क्षेत्रफळ (चौ. मी.)	एकूण भूखंड	भूखंडाचे एकूण क्षेत्रफळ (चौ. मी.)
1	42	17.328 X 13.91	241.015	6.050	234.965	1	234.965
2	57	0.50 X ( 9.324 + 9.098 ) X 18.472	170.146	0.000	170.146	1	170.146
3	58	0.50 X ( 7.128 + 7.004 ) X 16.554	116.971	0.000	116.971	1	116.971
4	59	0.50 X ( 7.133 + 7.032 ) X 16.756	118.674	0.000	118.674	1	118.674
5	60	0.50 X ( 7.168 + 7.054 ) X 16.946	120.503	0.000	120.503	1	120.503
6	61	0.50 X ( 7.177 + 7.079 ) X 17.176	122.431	0.000	122.431	1	122.431
7	62	0.50 X ( 7.194 + 7.100 ) X 17.369	124.136	0.000	124.136	1	124.136
8	63	0.50 X ( 7.227 + 7.120 ) X 17.563	125.99	0.000	125.988	1	125.988
9	64	0.50 X ( 7.141 + 7.142 ) X 17.751	126.769	0.000	126.769	1	126.769
10	65	0.50 X ( 7.128 + 7.141 ) X 17.747	126.616	0.000	126.616	1	126.616
11	66	3.00 X ( 8.432 + 8.452 ) X 18.712	157.967	6.050	151.917	1	151.917
12	67	15.950 X 10.00	159.500	6.050	153.450	1	153.450
13	68,69,70,71,72,73,74,75	15.950 X 8.42	134.299	0.000	134.299	8	1074.392
14	76	15.950 X 8.53	135.974	0.000	135.974	1	135.974
					एकूण	21	2902.931



या व्यतिरिक्त मंजूर अभिन्यासातील सार्वजनिक उपयोगाची जागा १०९७.६७० चौ. मी. व तसेच वरील नमूद भूखंड मुक्त करण्यात येत आहे.

  
प्रशासक

Administrator  
नगर पंचायत बेसा-पिपळा  
Nagar Panchayat Besa - Pipla

प्रतीलिपि :- नगर अभियंता व कर निरीक्षक नगर पंचायत बेसा - पिपळा यांना पुढील कार्यवाही साठी अग्रेषित.






महाराष्ट्र MAHARASHTRA

© 2023 ©

76AA 033686

12 JAN 2024



## DEVELOPMENT AGREEMENT

THIS AGREEMENT made this, \_\_\_ day of JANUARY 2024 the between the **Nagar Panchayat Besa-Pipla**. Declared by Govt. of Maharashtra resolution MUN-2019 /NO-240/UD-18 Dtd. 20.01.2023 represented by its Administrator, Nagar Panchayat Besa-Pipla (here in after referred to as Party No. 01), which expression shall unless repugnant to the context or meaning thereof be deemed to include its successors and assigns on the **One Part**,

*Bharat*



श्री. प्रताप वाघमारे, तहसिलदार, नागपूर (ग्रामीण) यांचे कार्यालय, नागपूर



रा. मा. क्र.८५/एन.ए.पी.-३४/२०२३-२०२४

मौजा - पिपळा, प. ह. नं.- ३८

दिनांक- १३ डिसेंबर, २०२३



वाचा : मा.जिल्हाधिकारी, नागपूर यांचे अधिकार प्रदान आदेश क्रं.प्रस्तुत/कावि-१४६९/२२, दि. १९/०९/२०२२.

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६, च्या कलम -४२-अ मधील तरतुदीन्वये नियोजन प्राधिकरणाने बांधकाम/विकास परवानगी दिली आहे, अशा जमिनीच्या भोगवटदारास द्यावयाचा सनदेचा नमुना.

ज्याअर्थी, जिल्हा- नागपूर, तालुका-नागपूर (ग्रामीण), मौजा - पिपळा, प. ह. नं.- ३८ च्या शेत सर्व्हे क्रमांक ४४/बी, आराजी २.२९ हे. आर. (२२९०० चौ. मी.) या जमिनीच्या भोगवटादाराने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम ४२-अ च्या तरतुदीन्वये, "निवासी" अकृषक प्रयोजनासाठी सदर जमिनीचा विकास करण्यास प्रशासक, नगर पंचायत बेसा-पिपळा यांचे मंजूरी अहवाल जा.क्र. न.प.बे.पि./न.र.वि/अभि.तात्पु.मंजु/७९७, दिनांक- ०१/०९/२०२३, अन्वये विकास/बांधकाम परवानगी प्राप्त केली आहे. ज्यासंबंधी नियोजन प्राधिकरणाने मंजूर केलेला नकाशा या सनदेसोबत संलग्न आहे. तात्पुरते मंजूर अभिन्यासाच्या क्षेत्राचे विवरण खालील प्रमाणे आहे.

AREA STATEMENT				
1.	AREA OF PLOT (MINIMUM AREA OF A,B,C TO BE CONSIDERD)			
	A) AS PER OWNERSHIP DOCUMENT (7/12, CTS EXTRACT)	22900.000	SQ.M	
	B) AS PER MEASUREMENT SHEET (MINIMUM)	24100.000	SQ.M.	
	C) AS PER SITE	22900.000	SQ.M.	
2.	DEDUCTIONS FOR			
	A) PROPOSED D.P. AREA/ ROAD WIDENING AREA	959.203	SQ.M	
	B) ANY D.P. RESERVATION AREA	0.000	SQ.M	
	C) NATURAL WATER COURSE AREA	----	SQ.M	
	TOTAL (A+B+C)	959.203	SQ.M	
3.	GROSS AREA OF PLOT (1-2)	21940.797	SQ.M	100.00%
4.	AMENITY SPACE			
	A) 50% OF GROSS AREA	1097.040	SQ.M	
	B) TOTAL REQUIRED	1097.040	SQ.M	
	C) PROPOSED AMENITY	1097.670	SQ.M	5.00%
5.	NET PLOT AREA (3-4)	20843.127	SQ.M	
6.	RECREATIONAL OPEN SPECE			
	A) REQUIRED 10% OF GROSS PLOT AREA	2194.080	SQ.M	
	B) PROPOSED	2195.049	SQ.M	10.00%
7.	INTERNAL ROAD AREA	4132.568	SQ.M	18.84%
8.	AREA UNDER LAYOUT PLOTS	14515.510	SQ.M.	66.16%
9.	PRO-RATA FACTOR FOR FSI CALCULATION ON LAYOUT PLOTS = (5/8)	1.436	SQ.M	

७



ज्याअर्थी, उक्त जमिनीच्या भोगवटादाराने शासनाला, उक्त संहितेच्या कलम ४७-अ नुसार देय रुपांतरण कराची व वर नमुद "निवासी" अकृषक प्रयोजनार्थ वापरापोटी आकारणीची रक्कम पुढील प्रमाणे निर्धारित करण्यात येते.

उपरोक्त प्रमाणे जागेचे एकूण क्षेत्रफळ/आराजी २.२९ हे. आर. (२२९०० चौ. मी.) "निवासी" प्रयोजनार्थ अकृषक सारा आकारणी करावयाचे क्षेत्र म्हणजेच १५६१३.१८ चौ. मी. (AREA UNDER PLOT १४५१५.५१० + AMENITY SPACE PROPOSED १०९७.६७० = १५६१३.१८) चौ. मीटरला १० पैसे प्रति चौ. मीटर याप्रमाणे अकृषक महसूल कर रुपये १,५६२/-, ग्रामपंचायत कर अकृषक करा एवढा रुपये १,५६२/-, जिल्हा परिषद सेस सारा ७ पट अकृषक कराच्या रुपये १०,९३४/- परावर्तीत कर अकृषक साऱ्याचे ५ पट म्हणजेच रुपये ७,८१०/- असे एकूण रुपये २१,८६८/- आकारणी निर्धारित होते.

त्याअर्थी आता, उक्त संहितेमधील तरतुदीच्या आणि तदन्वये करण्यांत आलेल्या नियमांच्या तरतुदीनुसार आणि खालील शर्तीना अधीन राहून उपरोक्त जमिनीच्या भोगवटदारास सदर नियोजन प्राधिकाऱ्यावर वर उल्लेखित विकास/बांधकाम परवानगीच्या अनुषंगाने सदर जमिनीवर अनुज्ञेय करण्यांत आलेल्या "निवासी" अकृषक वापरापोटी उक्त संहितेच्या कलम ४२-अ अन्वये नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, यांनी दिलेल्या अटी व शर्तीच्या अधिन राहून ही सनद देण्यात येत आहे.

१. आकारणी उक्त जमिनीचा भोगवटदार उक्त जमिनीच्या संबंधात या अगोदर वसूली योग्य असलेल्या आकारणी ऐवजी वर उल्लेखित विकास/बांधकाम परवानगी प्राप्त झाल्यापासून दिनांक ३१ जूलै, २०२४ (वर्ष) रोजी संपणाऱ्या हमीच्या कालावधीत शासनाला प्रत्येक वर्षी रुपये १,५६२/- (रुपये एक हजार पाचशे बासष्ट फक्त) या दराने परिगणीत होणारी वार्षिक आकारणी देईल आणि उक्त कालावधी संपल्यानंतर, उक्त संहिते अन्वये जिल्हाधिकाऱ्यांकडून, वेळोवेळी निश्चित करण्यांत येईल, अशी सुधारित आकारणी देईल.
२. उक्त जमिनीचा भोगवटदार उक्त जमिनीवर वसूली योग्य असलेली सर्व कर, दर आणि उपकर भरील.
३. वरीलप्रमाणे मंजूर केलेल्या वापरामध्ये किंवा वापराच्या क्षेत्रामध्ये नियोजन प्राधिकरणाच्या पूर्व मंजूरी शिवाय कोणताही बदल करू नये व ही सनद निर्गमित झाल्यानंतर नियोजन प्राधिकरणाच्या पूर्व मान्यतेने सदर जमिनीच्या वापराच्या क्षेत्रामध्ये कोणताही बदल झाल्यास त्याची माहिती, असा बदल नियोजन प्राधिकरणाकडून मंजूर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत जिल्हाधिकारी यांना देणे भोगवटादारावर बंधनकारक राहिल.
४. सदर जमिनी या नागरी जमीन कमाल धारणा व कोर्ट ऑफ वार्डस मध्ये बाधित होत असल्यास सदर अकृषक आकारणी रद्द करण्यात येईल.
५. उक्त जमिनीच्या भोगवटादाराने पूर्वगामी शर्तीपैकी कोणत्याही शर्तीचे उल्लंघन केल्यास जिल्हाधिकाऱ्यास, उक्त संहितेच्या आणि तदन्वये, करण्यांत आलेल्या नियमांच्या तरतुदीन्वये जी भरण्यास उपयोगकर्ता दार्या असेल अशी इतर कोणत्याही शास्तीस बाधा न आणता त्यास वाटेल अशी आकारणी भरल्यावर आणि कलम ३२९ च्या पोटकलम (२) च्या अधिनतेने, त्यास योग्य वाटेल एवढा दंड भरल्यानंतर उक्त जमीन भोगवटदार यांच्या वहीवाटीत असल्याचे चालू ठेवता येईल. ७



//३//



त्याची साक्ष म्हणून नागपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी/जिल्हाधिकाऱ्याने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने या ठिकाणी महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे वतीने स्वाक्षरी केली आहे, आणि त्यांच्या पदाची मोहोर लावली आहे आणि अर्जदाराने सुद्धा दिनांक- १३ डिसेंबर, २०२३ रोजी त्याची स्वाक्षरी येथे केलेली आहे.

(भोगवटादाराची स्वाक्षरी)

श्री. नितीश रमेशचंद्र चोरडीया

श्री. शिषीर शंकरराव दिवटे

श्री. संजय नागोराव पैदलवार

चारुदत्त ताराचंद लक्षणे

(साक्षीदारांची स्वाक्षरी व नांव)

अ)

श्री./श्रीमती Shrikant Khersde

ब)

श्री./श्रीमती Muraling Madhavan

(साक्षीदारांची स्वाक्षरी व नांव)

अ)

श्री./श्रीमती Shrikant Khersde

ब)

श्री./श्रीमती Muraling Madhavan

आम्ही जाहीर करतो की, ज्याने सनदेवर स्वतः अर्जदार श्री. नितीश रमेशचंद्र चोरडीया, श्री. शिषीर शंकरराव दिवटे, श्री. संजय नागोराव पैदलवार, चारुदत्त ताराचंद लक्षणे, रा. शंकर नगर रोड, नागपूर यांनी स्वाक्षरी केलेली आहे. ती अ व ब व्यक्ती, तीच व्यक्ती आहे आणि त्याने या ठिकाणी आमच्या समक्ष त्याची स्वाक्षरी केलेली आहे.



स्वा/-  
(प्रताप वाघमारे)  
तहसिलदार,  
नागपूर (ग्रामीण)

प्रतिलिपी

१. मा. जिल्हाधिकारी, नागपूर (अकृषक शाखा) यांना माहितीस सविनय सादर.
२. प्रशासक, नगर पंचायत, बेसा-पिपळा यांना माहितीस सविनय सादर.
३. ग्राम अधिकारी सा. क्रं. ३८, मौजा — पिपळा यांना सदर आदेशाची नोंद गाव नमुना-२ मध्ये नोंद घेण्यास व आवश्यक कार्यवाहीस अग्रेषित.
४. सह. जिल्हा निबंधक श्रेणी — २, क्रं. ७ व १० नागपूर (ग्रामीण) यांना माहितीकरीता अग्रेषित.
५. उप अधिक्षक भूमी अभिलेख, नागपूर (ग्रा.) यांना माहितीस व उचित कार्यवाहीस अग्रेषित.
६. अर्जदार श्री. नितीश रमेशचंद्र चोरडीया, श्री. शिषीर शंकरराव दिवटे, श्री. संजय नागोराव पैदलवार, चारुदत्त ताराचंद लक्षणे, रा. शंकर नगर रोड, नागपूर यांना माहिती तथा उपरोक्त अटी व शर्तीच्या पूर्तता व अंमलबजावणी करण्यासाठी तसेच अकृषक कराची रक्कम २१,८६८/- चलानचे स्वरूपात शासन जमा करण्याकरीता रवाना.

तहसिलदार,  
नागपूर (ग्रामीण)



महाराष्ट्र शासन

## गाव नमुना सात ( अधिकार अभिलेख पत्रक )

[ महाराष्ट्र जमीन महसुल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम १९७१ यातील नियम ३,५,६ आणि ७ ]



गाव :- पिपळा ( ५३५८६९ )

तालुका :- नागपूर (ग्रामीण)

जिल्हा :- नागपूर

ULPIN : 28563326187

भूमापन क्रमांक व उपविभाग ४४/ब

28563326187

भूधारणा पद्धती भोगवटादार वर्ग -१

शेताचे स्थानीक नाव :

क्षेत्र, एकक व आकारणी	खाते क्र.	भोगवटादाराचे नाव	क्षेत्र	आकार	पो.ख.	फेरफार क्र	कुळ, खंड व इतर अधिकार
क्षेत्राचे एकक हे.आर.चौ.मी	५०	नितीश रमेशचंद्र चोरडीया				( २९३८ )	कुळाचे नाव व खंड
		शिषीर शंकरराव दिवटे				( २९३८ )	
अ) लागवड योग्य क्षेत्र		संजय नागोराव पैदलवार				( ३२३५ )	इतर अधिकार
जिरायत २.२९.००		-----सामाईक क्षेत्र-----	१.०८.००	३.६८			इतर
बागायत -							भोगवटदार वर्ग १ मध्ये परावर्तीत फे.क्र.५७८
एकुण	१३११	चारुदत्त ताराचंद लक्षणे	१.२१.००	४.१६		( ३२३५ )	दि.०१/०४/२००५ ( ५७८ )
ला.यो. क्षेत्र २.२९.००							इतर
							बाह्यवळण मार्गच्या लांबीतील शासनाकडे
ब) पोटखराब क्षेत्र							संपादित झालेले क्षेत्र कमी तहसिलदार नागपूर
(लागवड अयोग्य)							(ग्रा) यांचे कावी २८/०९ यांचे कार्य दि.१४/७/०९
वर्ग (अ) -							आदेशा नुसार आराजी कमी फे.क्र.१५०५
वर्ग (ब) -							दि.११/११/२००९ ( १५०५ )
एकुण							इतर
पो.ख.क्षेत्र ०.००.००							मा. अप्पर जिल्हाधिकारी तथा सक्षम
							प्रधिकारी, नाजकधा नागपूर यांचे पत्र क्र.
एकुण क्षेत्र २.२९.००							अका./यु.एल.सी./कावि.४१/२००९
(अ+ब)							दि.१४/१/२०१० नुसार ना.ज.क.धा.अधिनियम
आकारणी ७.८४							१९७६ चे कलम २०(१)(अ) अन्वये मंजूर तळेगाव
							दाभाडे भुखंड विकास योजने खालील क्षेत्र. ( १५३७ )
जुडी किंवा विशेष							इतर
आकारणी							मा. जिल्हाधिकारी नागपूर यांचे आदेश पत्र
							क्र.प्र./कावि १७०/१०० चे आदेश दि.१७/०३/२०१०
							अन्वये अकृषक नोंद रह फे.क्र.१६३२
							दि.१३/०४/२०११ ( १६३२ )
							इतर
							खरेदी फे.क्र.१६४७ दि.२४/०६/२०११ ( १६४७ )
							इतर
							मृत्युपत्रान्वये फे.क्र.१६९६ दि.२७/०२/२०१२ ( १६९६ )
							इतर
							खरेदी फे.क्र.२०२३ दि.३१/७/१५ ( २०२३ )
							इतर



हा गाव नमूना क्रमांक ७ दिनांक ०१/०२/२०२३:१२:२६:२६ AM रोजी डिजिटल स्वाक्षरीत केला आहे व गाव नमूना क्रमांक १२ चा डेटा स्वयंप्रमाणित असल्यामुळे ७/१२ अभिलेखावर वर कोणत्याही सही शिक्क्याची आवश्यकता नाही.

७/१२ डाउनलोड दि. : १५/०२/२०२४ : १०:०७:४५ AM. वैधता पडताळणीसाठी <https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr/> या संकेत स्थळावर जाऊन 0909100001243098 हा क्रमांक वापरावा.


पृष्ठ क्र. १/३

Digitally signed





KH.NO.44 A



LAYOUT PLAN SCALE - 1:500

24.00 M.WIDE ROAD

600 M. WIDE EXPRESS HIGHWAY

Subject to the condition that Developer / Applicant shall construct sewage treatment plant (STP) as per the required norms of Maharashtra Pollution Control Board & shall submit the NOC from MPCB without compliance of same occupation permission not to be issued.



Table with columns: SIZE (M), TOTAL, ROUNDING AREA OF ROAD (SQ.M), NET AREA (SQ.M), TOTAL AREA (SQ.M), GRAND TOTAL AREA (SQ.M). Rows: OPEN SPACE.

Table with columns: SIZE (M), TOTAL, ROUNDING AREA OF ROAD (SQ.M), NET AREA (SQ.M), TOTAL AREA (SQ.M), GRAND TOTAL AREA (SQ.M). Rows: Amenity space.

AREA STATEMENT FOR PLOTS table with columns: PLOT NO., SIZE (M), PLOT AREA (SQ.M), ROUNDING AREA OF ROAD (SQ.M), PRO-RATA, BUILT-UP AREA ON PRO-RATA BASIS (SQ.M), NO OF PLOTS, TOTAL PLOT AREA (SQ.M), FRONT ROAD WIDTH (M), BASIC FSI, PERMISSIBLE BUILT-UP AREA OR BASIC FSI (SQ.M).

OFFICE OF THE NAGAR PANCHAYAT, BESA-PIPLA Letter No. ... Date: ...

LAYOUT SANCTIONED signature and stamp.



Measurement of plot as per 6 part table with columns: SIZE (M), TOTAL.

FINAL RESIDENTIAL LAYOUT PLAN ON SURVEY NO. 44/B OF MOUZA PIPLA, PH.NO.38, TAH. & DIST. NAGPUR.

- BELONGING TO, 1) SHRI. SANJAY NAGORAO PAIDLEWAR 2) SHRI. NITISH RAMESHCHANDRA CHORDIA 3) SHRI. SHISHIR SHANKARRAO DIOTE 4) SHRI. CHARU DUTTA LAXANE

AREA STATEMENT table with columns: AREA STATEMENT, SQM, SQM, SQM.

Measurement of DP road existing table with columns: SIZE (M), TOTAL, ROUNDING AREA OF ROAD (SQ.M).

INDEX

- 1. PLOT BOUNDARY SHOWN AS 2. PROPOSED CONSTRUCTION SHOWN AS 3. EXISTING CONSTRUCTION SHOWN AS

SCALE :- 1:500

DATE :-


OWNER'S SIGN

1) SHRI. SANJAY NAGORAO PAIDLEWAR

2) SHRI. NITISH RAMESHCHANDRA CHORDIA

3) SHRI. SHISHIR SHANKARRAO DIOTE

4) SHRI. CHARU DUTTA LAXANE



ARCHITECT'S SIGN / ENGINEER'S SIGN

MEENAKSHI GAJENDRA NAGPURE NIMOR/2022/APL/01583

MEENAKSHI GAJENDRA NAGPURE NIMOR/2022/APL/01583 City: 151-152, ANJALI APARTMENT, BANSOLI NAGAR, NAGPUR - 440010 (MOB No. : 932084079)

Signature